



May 9, 2026

BSE Limited
Scrip code: 544403

National Stock Exchange of India Limited
Symbol: ABLBL

Sub.: Newspaper advertisement regarding Audited Standalone & Consolidated Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2026

Ref.: Regulation 33 & 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/ Madam,

Pursuant to the above referred, enclosed are the newspaper advertisement with respect to the Audited Standalone & Consolidated Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2026 published in the Business Standard [*English – All Editions*] and Navshakti [*Marathi – Mumbai Edition*], dated May 9, 2026.

The same are also available on website of the Company i.e., at www.ablbi.in.

Thanking you.

Sincerely,
For **Aditya Birla Lifestyle Brands Limited**

Rameez Shaikh
Company Secretary & Compliance Officer
A24939
Encl.: a/a

Aditya Birla Lifestyle Brands Limited

Corporate Office:

Kh No. 118/110/1, Building 2, Divyashree Technopolis, Yemalur Main Rd, off HAL Airport Road, Bengaluru- 560037

Registered Office:

Piramal Agastya Corporate Park, Building 'A', 4th and 5th Floor, Unit No. 401, 403, 501, 502, L.B.S. Road, Kurla, Mumbai - 400 070

Website: www.ablbi.in

E-mail: cs@ablbi.adityabirla.com

Tel.: +91 86529 05000

CIN: L46410MH2024PLC423195

ICICI Bank शाखा कार्यालय : आयसीआयसीआय बँक लिमिटेड, तल मजला, आकृती सेंटर, एमआयडीसी, टेलिफोन एक्सचेंज जवळ, आकृती स्टारच्या समोर, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००९३

जाहीर सूचना - तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा ई- लिवाव
[नियम ८(६) चे तत्पुढील पहा]
स्वायत्त मिळकतीच्या विक्रीकरिता सूचना

सिक्कुरिटीयोजनेशन अँड रिस्कन्यूट्रलन ऑफ फायनान्सियल असेट्स अँड एफ्नोसॅमॅट ऑफ सिक्कुरिटी इंटरस्ट कायदा २००२ सह नियम ८(६) च्या तरतुदीनुसार स्थावर मालमत्तेचा ई-लिवाव विक्री सूचना.

सर्वसामान्य लोक आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता जी सिक्कुरिटी अॅडव्हायस अँड ग्यारंटी करण्यात आली असून, त्याचा प्रत्यक्ष ताबा आयसीआयसीआय बँक लि.चे अधिकारी यांनी घेतला असून ती "जसे आहे जिथे आहे", "जे आहे ते आहे" आणि "तेथे जे असेल ते" या आधारे हंगार आहे, त्याचे तपशील खाली देण्यात आले आहेत.

अ. क्र.	कर्जदाराचे/सह-कर्जदाराचे/हमीदाराचे नाव/कर्ज खाते क्रमांक	काही असल्यास ज्ञात बोलासह तारण मत्तेचा तपशील	थकबाकी रक्कम	आरंभित मूल्य (₹) इतर अनुमान ठेव	मालमत्तेच्या परिष्कारणी तारीख आणि वेळ	ई-लिवाव आणि वेळ
(ए)	(बी)	(सी)	(डी)	(ई)	(एफ)	(जी)
1.	श्री सीतापथी चावली (कर्जदाराचे) श्रीमती अनुप्राधा चावली, मे डीनरेज (एनएसएल प्रा. लि.) मे स्टूडिअट टेलीसॉफ्ट कन्सल्टन्सी प्रा. लि (सह-कर्जदाराचे) कर्ज खाते क्रमांक-LBNMU00003399922	ऑफिस नं. २०५, दुसरा मजला, ए. विंग, टेकनोसिटी, प्लॉट नं. एएस४/१, एएस४/२, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी, महाप, महाराष्ट्र, नवी मुंबई-४०००७५, मोजमापित क्षेत्र-१६८७ चौरस फूट कॉर्पेट एरिया	₹ १,३८,५४,८५८/- (मै) ₹ ०४,२०२६ पर्यंत	₹ १,३८,५४,८५८/- (मै) ₹ १३,८५,४००/- पर्यंत	जून ०३,२०२६ दुपारी ०२:०० ते सांध्याकाळी ०५:०० पर्यंत	जून १८,२०२६ सांध्याकाळी ११:०० पासून

ऑनलाईन लिवाव वेबसाईट - (URL Link - <https://BidDeal.in>) व्हॅल्यूस्टेट कॅपिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या ई-लिवाव एजन्सीच्या वेबसाईटवर अद्योक्त करण्यात येईल. तारणदार/नोंदीसी यांना जून १७, २०२६ रोजी सूचनाकाळी ०५.०० वाजणेपूर्वी (एवढे थकबाकी आणि पुढील व्याजासह रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सादर तारण मालमत्तावरील परिशिष्टप्रमाणे विक्री करण्यात येईल. संभाव्य बोलीदारांनी बयाणा रक्कम (ईएमएल) आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेकनो पार्क, सीधे गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९३ येथे जून १७, २०२६ रोजी सूचनाकाळी ५.०० वाजणेपूर्वी सादर करावी. बयाणा रक्कम राष्ट्रीयकृत/मौकिक बँकेकडील डीडी/पीओ "आयसीआयसीआय बँक लिमिटेड" यांच्या नावे मुंबई येथे देव सादर करावा. पाहणीसंबंधित, ई-लिवावच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क आयसीआयसीआय बँक कर्मचारी फोन नंबर ८४५४०८९३५३ / ९०४३९२४१६ व संपर्क करा. कृपया नोंद घ्यावी की मार्केटिंग एजन्सी १. व्हॅल्यूस्टेट कॅपिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, २. ऑगिओ असेट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, ३. मॅटेकनॉट प्रायव्हेट लिमिटेड, ४. फिनान्सियल इन्स्ट्रुमेंट डील टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, ५. गिगरासॉल्यूट प्रायव्हेट लिमिटेड, ६. हेव्हा प्रॉप टेट प्रायव्हेट लिमिटेड, ७. आर्का एमएट प्रायव्हेट लिमिटेड, ८. नोव्हेल असेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, ९. नोव्होकर टेक्नॉलॉजीज सॉल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, १०. नवोदयन प्रॉपेटेक प्रायव्हेट लिमिटेड यांनादेखील सादर मालमत्तेच्या विक्री सुविधेसाठी नेमण्यात आले आहे. कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे. विक्रीच्या विस्तृत शर्ती व अटीकरिता कृपया भेट www.icicibank.com/494s दिनांक : मे ०९, २०२६ ठिकाण : मुंबई

जाहीर सूचना

माझ्या पक्षकारांनी मला मोतीराम म्हात्रे को-ऑपरेटिव्ह हार्डिंग सोसायटी लिमिटेड, ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० अंतर्गत विधिपूर्वक नोंदीकृत संस्था असून, नोंदीचा क्र. बॉम्ब/इक्यू-आर/एचएसजी/टी.सी./४८६६/१९८९-९०, नोंदीचा प्रमाणपत्र दिनांक १९-०३-१९९०, यांचे नोंदीकृत कार्यालय सध्दे क्र. १३२/२, वामन बोधेर रोड, दहिसर (पश्चिम), मुंबई - ४०००६८ येथे असून सध्या मोतीराम म्हात्रे रोड, कंदापवाडा, दहिसर (पश्चिम), मुंबई-४०००६८ येथे स्थित आहे, यांच्या मालकीच्या सर्व त्या जमीनीच्या तुकड्याबाबत हक्कांची चौकशी करण्यास सांगितले आहे, क्षेत्रफळ ११५५.७७ चौ. मीटर किंवा त्याच्या आसपास, सध्दे क्र. १३२, हिस्सा क्र. २, सी.टी.एस. क्र. ६८३/बी/१ असलेली, त्यावरील "मोतीराम म्हात्रे को-ऑपरेटिव्ह हार्डिंग सोसायटी लिमिटेड (गुलमोहर विल्डिंग)" या इमारतीसह, गाव एक्सर, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा येथे स्थित, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर नोंदीचा जिल्हा व उप-जिल्हा यांच्या हद्दीत, बॉर्ड क्र. आर/नोंदी मध्ये असलेली "सदर मालमत्ता".

सदर मालमत्तेबाबत गहाण, धुक्यांत्रांची ठेव, भार, विक्री, अभिहस्तानंतर, धारणाधिकार, विनियम, भाडेपट्टा, भाडेकार, रजा आणि परवाना, विव्यक्त, भेट, ताबा, देखभाल, तडजोड किंवा कोणत्याही प्रकारच्या बोजा अथवा अन्य कोणत्याही प्रकारे कोणताही दावा असलेल्या कोणत्याही व्यक्तीने, त्याव्यावची माहिती कागदपत्रे पुराव्यासह अधोहस्ताक्षरी यांना : ३०९, ३ रा मजला, प्लॉट क्र. १३९, ३ रा मजला, ६, अम्बिवन नगर, बोरिवली (पूर्व), मुंबई ४०० ०६६ येथे, या सूचनाच्या दिनांकापासून १० (दहा) दिवसांच्या आत लेखी स्वरूपात कळवावी, अन्यथा असा दावा किंवा अक्षेप, असल्यास, व्याव केलेला आणि/किंवा सोडून दिलेला मानला जाईल आणि तो माझ्या पक्षकारांक बंधनकारक राहणार नाही.

सही / - अमी धर्माधिकारी अंडव्होटेक, मुंबई

ठिकाण : मुंबई दिनांक : ०९-०५-२०२६

MODERN SHARES AND STOCKBROKERS LIMITED
CIN: L45200MH1939PLC002958
Regd. Office : Staircase No. 13, North Stand, Wankhede Stadium, Churchgate, Mumbai 400 020
Tel: 022 68252400; Fax: 022 68252441; Web: modernshare@hotmail.com; Web: www.modernshares.com
Extract of Unaudited Standalone Financial Results For the Quarter and Year Ended March 31, 2026. (Rs. In Lacs)

Particulars	Quarter Ended		Year Ended	
	March 31, 2026 (Audited)	Dec 31, 2025 (Unaudited)	March 31, 2025 (Audited)	March 31, 2025 (Audited)
Total Income from Operations (Net)	73.47	82.57	78.47	358.65
Net Profit / (Loss) for the period (before Tax, and Exceptional Items)	(8.61)	(3.96)	1.69	31.49
Net Profit after Tax for the period	(6.20)	(4.78)	(4.85)	19.84
Total Comprehensive Income for the period (after tax and other comprehensive income)	(12.39)	(6.33)	(14.29)	23.51
Paid-up Equity Share Capital (Face Value Rs.10)	293.11	293.11	293.11	293.11
Other Equity (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of previous year)				980.63
Earnings per Share (of Rs. 10/- each) on net profit after tax				
a) Basic (not annualised) (Rs.)	(0.42)	(0.22)	(0.49)	0.80
b) Diluted (not annualised) (Rs.)	(0.42)	(0.22)	(0.49)	0.80
NOTES: The above audited results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company, at their meeting held on 8th May, 2026. The statutory auditors have issued an unmodified audit opinion on these results. 2) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Company's website at www.modernshares.com and at the Stock Exchange's website www.bseindia.com. The same can be accessed by scanning the QR Code provided below.				

For and on Behalf of the Board of Directors of Modern Shares And Stockbrokers Limited
Sd/- Anil S. Manghani
G. Shewakramani Director Whole Time Director
DIN: 00413343 DIN: 00012806

केनरा बँक Canara Bank
भारत सरकार का उद्योग A Govt. of India Undertaking

सिंडिकेट Syndicate

एआरएम शाखा मुंबई
केनरा बँक बिल्डिंग, ४था मजला, आदि मंडावन पथ, बॅलाई इस्टेट, मुंबई-४०० ००९, इमेल - cb2360@canarabank.com, दूर. क्र. ८६५९१४८०९१/५४, वेब - www.canarabank.com

विक्री सूचना

सिक्कुरिटीयोजनेशन अँड रिस्कन्यूट्रलन ऑफ फायनान्सियल असेट्स अँड एफ्नोसॅमॅट ऑफ सिक्कुरिटी इंटरस्ट कायदा, २००२ सहवाच्यात सिक्कुरिटी इंटरस्ट (एफ्नोसॅमॅट) रक्कम, २०२५ च्या नियम ८(६) आणि ९ च्या तरतुदीनुसार स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठी ई-लिवाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकांके गहाण/प्रभावीत आहेत, खालील नमुद मिळकतीचा कडवा केनरा बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे त्या खालील नमुद वसुलीकरिता नमुद तत्काल "जे आहे जेथे आहे" "जे आहे जसे आहे" तत्वाने विकण्यात येणार आहेत. इसारा अनामान रक्कम घेत मे. पीएसबी अलायन्स प्रायव्हेट लिमिटेड (बँकनेट) च्या ई बोलेट मध्ये जमा द्यावे किंवा त्यामध्ये ई-चलान जनेट द्वारे आरटीजीएफ/एनईएफटी मार्फत जमा करावी. इअर आणि इतर दस्तावेज सेवा पुर्विदादारांना नमुद तत्काल रोजी किंवा पूर्वी पर्यंत सादर करावेत. सदर मिळकतीचे निरीक्षण प्राधिकृत अधिकाऱ्यांसह आगाऊ वेळ ठरवू करता येईल.

अनु. क्र. तपशील एकरित्र अंतिम

अनु. क्र.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
		३१.०३.२०२६ (लेखापरिहित)	३१.१२.२०२५ (पूर्वविलोकित)	३१.०३.२०२५ (लेखापरिहित)	३१.०३.२०२६ (लेखापरिहित)	३१.०३.२०२५ (लेखापरिहित)	३१.०३.२०२६ (पुर्वविलोकित)	३१.१२.२०२५ (लेखापरिहित)	३१.०३.२०२५ (लेखापरिहित)	३१.०३.२०२५ (लेखापरिहित)	३१.०३.२०२५ (लेखापरिहित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२२८.२६	२००.५९	१९९.७५	८४६.०३	७०२.९८	२१४.३९	१७८.४९	७८७.६६	६४६.४४	६४६.४४
२	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवाददात्मक आणि अन्य बाबी; सहयोगी आणि संयुक्त उपक्रमाच्या नफा/(तोटा) च्या हिस्सापूर्वी)	६३.८५	४९.२७	४७.८२	१४६.८८	१४६.८८	६९.९८	४२.५९	४७.८०	२१६.३७	१५९.२९
३	कालावधीकरिता कर पूर्व निव्वळ नफा (अपवाददात्मक आणि अन्य बाबी; सहयोगी आणि संयुक्त उपक्रमाच्या नफा/(तोटा) च्या हिस्सा पर्यंत)	६४.४३	३५.३९	४७.९९	१४५.४४	१४५.४४	६९.९८	३६.६२	४७.८०	२१०.४०	१५९.२९
४	कालावधी करिता करोतर निव्वळ नफा	४८.७०	२८.०५	२९.५७	१६२.८५	१६२.८५	४३.५८	२६.९५	२९.९५	१४८.८९	९५.७८
५	कालावधी करिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	४९.३६	२७.९९	२९.३४	१६३.२३	८९.९८	४४.०६	२६.०३	२९.७२	१४९.०३	९५.०५
६	समभाग भांडवल (प्रति समभाग दर्शनी मूल्य: प्रत्येकी रु. १०/- चे)	१५९.१६	१५९.१६	५२.९९	१५९.१७	५२.९९	१५९.१७	१५९.१७	५२.९९	१५९.१७	५२.९९
७	इतर इक्विटी	-	-	-	४२६.३३	४९३.७६	-	-	-	४०९.५९	४८४.९९
८	प्रति समभाग मूल्य आणि सौमिकृत प्रामी (प्रत्येकी रु. १०/- चे) (अर्वाधिक)	-	-	-	-	-	-	-	-	-	-
९	मूलभूत:	२.९९	१.८२	१.३९	१०.२७	५.७०	२.७५	१.६४	१.३६	९.३६	५.९८
१०	सौमिकृत:	२.९८	१.८१	१.३८	१०.२४	५.६९	२.७५	१.६३	१.३५	९.३४	५.९६

ठीकाण : मुंबई दिनांक : ७ मे, २०२६

Thyrocare
Tests you can trust

थायरोकेअर टेक्नोलॉजीज लिमिटेड
कॉर्पोरेट ओब्जेक्ट क्रमांक: एल८५११एमएए२०००पीएलसी २३८८२
नों.का.: डी-३७/१, टीटीसी औद्योगिक क्षेत्र, एमआयडीसी, तुर्ण, नवी मुंबई-४००७०३
कार्फ. कार्यालय: डी-३७/३, टीटीसी औद्योगिक क्षेत्र, एमआयडीसी, तुर्ण, नवी मुंबई-४००७०३
दू.: +९१-८४२२९४५६३७ | वेबसाईट: www.thyrocare.com, ईमेल: compliance@thyrocare.com

३१ मार्च, २०२६ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता लेखापरिहित एकरित्र आणि अंतिम वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(रु. कोटीत)

अनु. क्र. तपशील एकरित्र अंतिम

अनु. क्र.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
		३१.०३.२०२६ (लेखापरिहित)	३१.१२.२०२५ (पूर्वविलोकित)	३१.०३.२०२५ (लेखापरिहित)	३१.०३.२०२६ (लेखापरिहित)	३१.०३.२०२५ (लेखापरिहित)	३१.०३.२०२६ (पुर्वविलोकित)	३१.१२.२०२५ (लेखापरिहित)	३१.०३.२०२५ (लेखापरिहित)	३१.०३.२०२५ (लेखापरिहित)	३१.०३.२०२५ (लेखापरिहित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२२८.२६	२००.५९	१९९.७५	८४६.०३	७०२.९८	२१४.३९	१७८.४९	७८७.६६	६४६.४४	६४६.४४
२	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवाददात्मक आणि अन्य बाबी; सहयोगी आणि संयुक्त उपक्रमाच्या नफा/(तोटा) च्या हिस्सापूर्वी)	६३.८५	४९.२७	४७.८२	१४६.८८	१४६.८८	६९.९८	४२.५९	४७.८०	२१६.३७	१५९.२९
३	कालावधीकरिता कर पूर्व निव्वळ नफा (अपवाददात्मक आणि अन्य बाबी; सहयोगी आणि संयुक्त उपक्रमाच्या नफा/(तोटा) च्या हिस्सा पर्यंत)	६४.४३	३५.३९	४७.९९	१४५.४४	१४५.४४	६९.९८	३६.६२	४७.८०	२१०.४०	१५९.२९
४	कालावधी करिता करोतर निव्वळ नफा	४८.७०	२८.०५	२९.५७	१६२.८५	१६२.८५	४३.५८	२६.९५	२९.९५	१४८.८९	९५.७८
५	कालावधी करिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	४९.३६	२७.९९	२९.३४	१६३.२३	८९.९८	४४.०६	२६.०३	२९.७२	१४९.०३	९५.०५
६	समभाग भांडवल (प्रति समभाग दर्शनी मूल्य: प्रत्येकी रु. १०/- चे)	१५९.१६	१५९.१६	५२.९९	१५९.१७	५२.९९	१५९.१७	१५९.१७	५२.९९	१५९.१७	५२.९९
७	इतर इक्विटी	-	-	-	४२६.३३	४९३.७६	-	-	-	४०९.५९	४८४.९९
८	प्रति समभाग मूल्य आणि सौमिकृत प्रामी (प्रत्येकी रु. १०/- चे) (अर्वाधिक)	-	-	-	-	-	-	-	-	-	-
९	मूलभूत:	२.९९	१.८२	१.३९	१०.२७	५.७०	२.७५	१.६४	१.३६	९.३६	५.९८
१०	सौमिकृत:	२.९८	१.८१	१.३८	१०.२४	५.६९	२.७५	१.६३	१.३५	९.३४	५.९६

ठीकाण : मुंबई दिनांक : ७ मे, २०२६

थायरोकेअर टेक्नोलॉजीज लिमिटेड
कॉर्पोरेट ओब्जेक्ट क्रमांक: एल८५११एमएए२०००पीएलसी २३८८२
नों.का.: डी-३७/१, टीटीसी औद्योगिक क्षेत्र, एमआयडीसी, तुर्ण, नवी मुंबई-४००७०३
कार्फ. कार्यालय: डी-३७/३, टीटीसी औद्योगिक क्षेत्र, एमआयडीसी, तुर्ण, नवी मुंबई-४००७०३
दू.: +९१-८४२२९४५६३७ | वेबसाईट: www.thyrocare.com, ईमेल: compliance@thyrocare.com

३१ मार्च, २०२६ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता लेखापरिहित एकरित्र आणि अंतिम वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(रु. कोटीत)

अनु. क्र. तपशील एकरित्र अंतिम

अनु. क्र.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
		३१.०३.२०२६ (लेखापरिहित)	३१.१२.२०२५ (पूर्वविलोकित)	३१.०३.२०२५ (लेखापरिहित)	३१.०३.२०२६ (लेखापरिहित)	३१.०३.२०२५ (लेखापरिहित)	३१.०३.२०२६ (पुर्वविलोकित)	३१.१२.२०२५ (लेखापरिहित)	३१.०३.२०२५ (लेखापरिहित)	३१.०३.२०२५ (लेखापरिहित)	३१.०३.२०२५ (लेखापरिहित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२२८.२६	२००.५९	१९९.७५	८४६.०३	७०२.९८	२१४.३९	१७८.४९	७८७.६६	६४६.४४	६४६.४४
२	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवाददात्मक आणि अन्य बाबी; सहयोगी आणि संयुक्त उपक्रमाच्या नफा/(तोटा) च्या हिस्सापूर्वी)	६३.८५	४९.२७	४७.८२	१४६.८८	१४६.८८	६९.९८	४२.५९	४७.८०	२१६.३७	१५९.२९
३	कालावधीकरिता कर पूर्व निव्वळ नफा (अपवाददात्मक आणि अन्य बाबी; सहयोगी आणि संयुक्त उपक्रमाच्या नफा/(तोटा) च्या हिस्सा पर्यंत)	६४.४३	३५.३९	४७.९९	१४५.४४	१४५.४४	६९.९८	३६.६२	४७.८०	२१०.४०	१५९.२९
४	कालावधी करिता करोतर निव्वळ नफा	४८.७०	२८.०५	२९.५७	१६२.८५	१६२.८५	४३.५८	२६.९५	२९.९५	१४८.८९	९५.७८
५	कालावधी करिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	४९.३६	२७.९९	२९.३४	१६३.२३	८९.९८	४४.०६	२६.०३	२९.७२	१४९.०३	९५.०५
६	समभाग भांडवल (प्रति समभाग दर्शनी मूल्य: प्रत्येकी रु.										



Wonderla Holidays Limited

Registered Office : 28th K.M., Mysore Road, Bengaluru 562 109; Ph: 080-22010311/322/333
 Fax 080-22010324 Website: www.wonderla.com; E-mail: mail.blr@wonderla.com
 CIN:L55101KA2002PLC031224

Sl. No.	Particulars	Quarter ended			Year ended	
		31 Mar 2026	31 Dec 2025	31 Mar 2025	31 Mar 2026	31 March 2025
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations (net)	14,204.84	14,145.32	10,758.88	55,107.90	48,278.11
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,835.35	2,589.75	1,478.69	11,275.15	11,355.02
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,198.83	1,784.53	1,478.69	10,833.41	11,355.02
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,642.30	1,448.40	1,100.98	8,173.44	10,927.44
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income / (Loss) (after tax))	1,677.04	1,435.20	1,096.86	8,186.54	10,855.36
6	Equity Share Capital (Paid Up)	6,342.28	6,342.28	6,340.88	6,342.28	6,340.88
7	Earnings per share (face value of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) :					
	Basic:	2.59	2.28	1.74	12.89	18.61
	Diluted:	2.58	2.27	1.73	12.83	18.55

Notes:

- The above unaudited financial results for the quarter and year ended 31 March 2026 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 7 May 2026 and the results for the quarter and year ended 31 March 2026 have been reviewed by the statutory auditors of the Company and the statutory auditors have issued an unmodified conclusion in respect of the same.
- The Statement has been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules thereunder and in terms of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.
- The figures for the quarter ended 31 March 2026 are the balancing figures between the audited figures for the year ended 31 March 2026 and the unaudited figures for the nine months ended 31 December 2025 and the figures for the quarter ended 31 March 2025 are the balancing figures between the audited figures for the year ended 31 March 2025 and the unaudited figures for the nine months ended 31 December 2024. The figures for the quarter ended December 2025 and 31 December, 2024 have not been audited but have been subject to limited review by the Statutory Auditors.
- Based on the management approach as defined in Ind AS 108-Operating Segment, the Chief Operating Decision Maker (CODM) evaluates the Company's performance and allocates the Company's resources based on an analysis of various performance indicators by business segments and the segment information is accordingly presented as:
 - Amusement Parks and Resort and
 - Others
 The Amusement Parks and Resort segment includes entry fees to parks and revenue from resort operations. Others segment includes sale of merchandise, cooked food, packed foods etc. The accounting principles used in the preparation of these financial results are consistently applied to record revenue and expenditure in individual segments.
- The new glamping pods named "Isle" commenced operations with effect from 9 May, 2025.
- The fifth amusement park at Chennai commenced commercial operations w.e.f. 02 December 2025. Accordingly figures for the previous periods are not comparable.
- The Finance Act, 2024 amended Section 112 of the Income Tax Act, 1961 to reduce the rate of taxation on long-term capital gains arising from the transfer of long-term capital assets to 12.5%, and to withdraw the benefit of indexation for any transfers of capital assets made after 23 July 2024. Consequently to such amendment, the Company had accounted for deferred tax credit amounting to Rs. 2,408 lakhs attributable to fair value of freehold land during Q2 of previous financial year.
- On November 21, 2025, the Government of India notified the four Labour Codes-the Code on Wages, 2019; Industrial Relations Code, 2020; Code on Social Security, 2020; and Occupational Safety, Health and Working Conditions Code, 2020 consolidating 29 prior labour laws. The Ministry of Labour & Employment released draft Central Rules and FAQs to help evaluate the financial implications of these regulatory changes. The Company has assessed and disclosed the incremental impact of the implementation of the new labour codes, based on the best available information, in line with guidance from the Institute of Chartered Accountants of India. As per the assessment done by the Company, increase in gratuity liability arising out of past service cost amounting to Rs. 491.12 lakhs and increase in compensated absences liability amounting to Rs. 314.10 lakhs was accounted for and presented as "Impact of new Labour Codes" under Exceptional items in the statement of profit and loss for the period ended December 31, 2025. Subsequently, the Company has reassessed the impact as on 31 March 2026. The increase in gratuity liability arising out of past service cost amounted to Rs. 281.88 lakhs and increase in compensated absences liability amounted to Rs. 159.86 lakhs. Accordingly, a reversal of Rs. 209.24 lakhs towards gratuity and Rs. 154.24 lakhs towards compensated absences has been recognised during the quarter ended 31 March 2026. The Company will continue monitoring the finalization of Central and State Rules, along with government clarifications on other Labour Code aspects, and apply appropriate accounting adjustments as developments warrant.
- The Board of Directors has recommended a final dividend of 20% (Rs. 2 per equity share of face value of Rs.10) for the financial year ended 31 March 2026, subject to approval by shareholders at the ensuing Annual General Meeting.



Place: Bengaluru
 Date: 7 May 2026

For Wonderla Holidays Limited

Managing Director & Executive Chairman



ADITYA BIRLA LIFESTYLE BRANDS LIMITED

[CIN: L46410MH2024PLC423195]

Regd. Office: : Piramal Agastya Corporate Park, Building 'A', 4th and 5th Floor, Unit No. 401, 403, 501, 502, L.B.S. Road, Kurla, Mumbai - 400 070
 Tel.: +91 86529 05000 | E-mail: cs@abl.adityabirla.com | Website: www.abl.in

EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2026

Sr. No.	Particulars	Quarter ended			Year ended	
		March 31, 2026 (Audited) (Refer note b)	December 31, 2025 (Unaudited)	March 31, 2025 (Refer note c)	March 31, 2026 (Audited)	March 31, 2025 (Audited)
		1.	Total Income from operations	2,174.16	2,343.17	1,942.16
2.	Net Profit/ (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	78.15	131.82	52.03	269.23	181.74
3.	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional items)	70.43	90.51	52.03	220.20	83.41
4.	Net Profit/ (Loss) for the period after tax and Exceptional items	54.52	69.01	38.37	171.05	59.60
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	56.33	70.96	36.73	172.01	56.31
6.	Paid - up Equity Share Capital	1,220.52	1,220.50	0.05	1,220.52	0.05
7.	Share pending issuance	-	-	1,220.26	-	1,220.26
8.	Other Equity (excluding share suspense)	-	-	-	191.66	56.22
9.	Net worth (excluding non-controlling interest)				1,412.18	1,276.53
10.	Paid-up Debt Capital/ Outstanding Debt				833.69	952.19
11.	Outstanding Redeemable Preference Shares				0.55	0.55
12.	Debt Equity Ratio*	0.35	0.39	0.39	0.35	0.39
13.	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (Not annualised)					
	a. Basic (in ₹):	0.45	0.57	0.31	1.41	0.49
	b. Diluted (in ₹):	0.45	0.56	0.31	1.41	0.49
14.	Debt Service Coverage Ratio*	0.11	3.57	2.66	0.49	1.52
15.	Interest Service Coverage Ratio*	2.30	3.61	2.97	2.43	1.67

*Based on standalone financial results

- The Standalone and Consolidated Financial Results, were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on May 07, 2026.
- The figures for the quarters ended March 31, 2026 and March 31, 2025 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial years ended March 31, 2026 and March 31, 2025 and the unaudited year-to-date figures upto December 31, 2025 and December 31, 2024 respectively.
- The financial results for the quarter ended March 31, 2025, were neither audited nor subject to limited review by statutory auditors of the Company as the Company has got listed for the first time during the quarter ended June 30, 2025. Comparative information for the aforesaid periods have been prepared by the management to comply with the requirements of Ind AS and presented and disclosed in accordance with the requirements of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended).
- Scheme of Arrangement

The Board at its meeting held on April 19, 2024, subject to necessary approvals, considered and approved the demerger of the Madura Fashion and Lifestyle ("MFL") Business under a Scheme of Arrangement between Aditya Birla Fashion and Retail ("Demerged Company") and Aditya Birla Lifestyle Brands Limited ("Resulting Company"). The Scheme provided for demerger, transfer, and vesting of the MFL Business from the Demerged Company to the Resulting Company on a going concern basis, with the Resulting Company issuing equity shares to the equity shareholders of the Demerged Company as a consideration. The demerger was executed through an NCLT scheme of arrangement. The Scheme provided that all shareholders of the demerged company will hold identical shareholdings in both the companies, post the demerger.

The Scheme received sanction from the Hon'ble NCLT on March 27, 2025, and a certified copy of the order was received on April 22, 2025 ("Order"). Subsequently, the Demerged and Resulting Company filed the certified copy of the Order and the Scheme with the Registrar of Companies, Mumbai, making the Scheme effective from May 1, 2025. On May 26, 2025, the Resulting Company has allotted 1,22,02,94,773 fully paid-up equity shares of face value ₹10/- each, to the shareholders of the Demerged Company as on the record date i.e. May 22, 2025, in the share exchange ratio 1:1.1 i.e. 1 (one) fully paid-up equity share of the Resulting Company having face value of ₹10/- each for every 1 (one) fully paid-up equity share of ₹ 10/- each of the Company.

The equity shares of the Resulting Company have been listed on BSE Limited and the National Stock Exchange of India Limited on June 23, 2025.
- Exceptional item
 - On November 21, 2025, the Government of India notified the Code on Wages, 2019, the Industrial Relations Code, 2020, the Code on Social Security, 2020 and the Occupational Safety, Health and Working Conditions Code, 2020 (together referred to as the Labour Code), consolidating 29 existing labour laws. The Company has assessed impact of the Labour Code based on the available information and recognised past service cost on gratuity and compensated absences, amounting to ₹49.03 crores (including an amount of ₹7.72 crores being the gratuity liability for third-party contractors recognised during the quarter ended March 31, 2026), arising on account of revised definition of wages. The said past service cost has been presented as an 'exceptional item' in consolidated financial results for the year ended March 31, 2026. Management continues to monitor the developments relating to the implementation of the Labour Code and will review the estimates as further clarifications are issued and the Rules are notified.
 - Exceptional item of ₹98.33 crores presented for the year ended March 31, 2025 represents provision for impairment of goodwill, right-of-use assets, franchisee rights and obsolescence of inventories, pursuant to restructuring of a business unit.
- The Company has disclosed the information required to be provided as per the Regulation 52(4) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, in Standalone financial results filed with the Stock Exchange(s) i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.
- The Board of Directors has recommended a dividend of ₹ 0.50 per equity share of face value of ₹ 10/- each aggregating to ₹ 61.03 Crore and dividend of 8% on the outstanding preference shares aggregating to ₹ 0.04 Crore for the financial year 2025-26. The dividend is subject to approval of members in the ensuing Annual General Meeting of the Company.
- The above is an extract of the detailed Audited Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Audited Standalone and Consolidated Financial Results are available on the Stock Exchanges' websites i.e., www.bseindia.com and www.nseindia.com and also available on the Company's website i.e. www.abl.in. The results can also be accessed by scanning the QR.



Place : Mumbai
 Date : May 7, 2026

For and on behalf of the Board of Directors
 Aditya Birla Lifestyle Brands Limited

D/Sd/
 Ashish Khaitan
 Managing Director

An Aditya Birla Group Company

WEST ASIA CRISIS

Airtel Money IPO deferred to H2 CY26

GULVEEN AULAKH
 New Delhi, 8 May

Airtel Africa will undertake the public listing of Airtel Money by the second half of 2026, later than the earlier timeline of first half, the African arm of India's second-largest carrier Bharti Airtel said while reporting its quarterly and full-year results on Friday.

"Market conditions following recent geopolitical developments have affected the anticipated timing of the Airtel Money initial public offering (IPO). We have made good progress and remain committed to the listing as market conditions allow, with the intention of undertaking the IPO in the second half of 2026," Airtel Africa Chief Executive Officer (CEO) Sunil Taldar said.

He noted Airtel Money's strong progress across digital adoption, ecosystem expansion, and product innovation. Airtel Money's customer base increased by 21.3 per cent year-on-year (Y-o-Y) to \$4.1 million, and transacting customers increased by 74 per cent in financial year 2025-26 (FY26). Its annualised total processed value grew by 49 per cent to over \$215 billion in reported currency in the fourth quarter (Q4) of FY26.

Bloomberg reported last



Africa expansion

- Airtel Money customer base rose **21.3%** Y-o-Y to **\$4.1 million** in FY26
- Annualised processed transaction value crossed **\$215 billion** during fourth quarter
- Airtel Africa FY26 profit surged **147.4%** to **\$813 million**
- Smartphone users increased **22%**, driving nearly **50%** jump in data traffic
- Company plans **\$1.1 billion** capex expansion during FY27

month that the group was planning a \$1.5-2 billion IPO of the company's mobile money business under Airtel Money, which has seen substantial growth in the last few years. Airtel has stated its intention in the past to list the business.

In the earnings call later in the day, Taldar said that while market conditions did not fav-

our the IPO in the first half, a public listing of Airtel Money was a strategic initiative for the group and preparations were progressing. "Given the geopolitical uncertainty, particularly in the Middle East, the current market conditions are not supported for an IPO of Airtel Money in the first-half of this year. We do, however, remain committed to undertake a listing of Airtel Money as market conditions allow, and our intention is to undertake the IPO in the second-half of 2026. We have made very good progress on our preparations, and we continue to see this as an important strategic initiative for the group," he added.

Chief Financial Officer Kamal Dua noted headwinds from fuel prices remaining volatile with rising prices of diesel impacting margins. "Given the fuel prices where they are today, if you were to simply assume the fuel price will remain at this level throughout the next year, on the Q4 revenue, the impact is roughly 2.5 per cent to 3 per cent on our Ebitda margin," he said, adding that at weighted average level, if the fuel price moves up by 10 per cent across Africa, the impact on P&L is up to \$35 million to \$40 million at the current consumption of the diesel.

Q4 SCORECARD

Titan net profit climbs 35.4% to ₹1,179 crore

PRESS TRUST OF INDIA
 New Delhi, 8 May

Leading jewellery and watchmaker Titan on Friday reported a 35.36 per cent increase in its consolidated net profit to ₹1,179 crore for the March quarter of financial year 2025-26 (Q4FY26).

The company posted a net profit of ₹871 crore in the January-March quarter a year ago, according to a regulatory filing by Titan.

Its sales surged 48.28 per cent to ₹20,607 crore in the Q4FY26, which, according to Titan, is "one of the strongest quarterly performances in the company's history".

During the quarter, Titan's jewellery business revenue increased 88.6 per cent to ₹24,999 crore, recording "another exceptional quarter" growth over the last year.

"Consumer confidence in gold as both an adornment and a store of value remained intact (despite record high prices and volatility in the quarter), translating into healthy buyer engagement," said Titan.

Hyundai India profit slips 22% due to commodity price rise

DEEPAK PATEL
 New Delhi, 8 May

The consolidated net profit of Hyundai Motor India (HMI) dropped by 22.2 per cent year-on-year (Y-o-Y) to ₹1,255.63 crore in the fourth quarter of 2025-26 (Q4FY26), primarily due to higher commodity costs and growth in volume sales of low-margin sedans and hatchbacks instead of high-margin sport utility vehicles (SUVs).

Elaborating on the "unfavourable volume mix" that affected the profitability, HMI's Managing Director and Chief Executive Officer Tarun Garg said the company saw growth across segments after the goods and services tax (GST) rationalisation in September 2025, unlike earlier

Profit expansion

	% change		
	Q4FY26	Q-o-Q	Y-o-Y
Net sales	20,607	-17.3	48.3
PBT	1,577	-29.1	29.5
Net profit	1,179	-30.0	35.4

Source: Capitaline
 Compiled by BS Research Bureau

New collections and continued strength of Titan's exchange programs powered robust 35 per cent growth in each of gold and studded product portfolios.

While Titan's international Jewellery business clocked double-digit growth across GCC and North America, despite multiple disruptions due to the ongoing geopolitical situation in the West Asia region.

This was also helped by the addition of Damas Jewellery, a UAE-based jewellery retailer, in which Titan acquired a majority stake in July last year, it added. Income of the Jewellery Division's India business rose 46 per cent to ₹17,114 crore, Titan said.

PRESS TRUST OF INDIA
 New Delhi, 8 May

Food delivery and quick commerce firm Swiggy on Friday reported a narrowing of consolidated net loss to ₹800 crore for the March quarter of 2025-26 (Q4FY26). The company, which owns Instamart, had incurred a loss of ₹1,081 crore in the year-ago period, as per a regulatory filing.

However, for full financial year 2025-26, Swiggy's net loss widened to ₹4,154 crore from ₹3,117 crore a year ago, on account of a rise in total expenses including purchase of stock-in-trade; advertising and sales promotion; delivery and related charges; among others.

Revenue rose nearly 45 per cent to ₹6,383 crore as against ₹4,410 crore a year ago. Total expenses also soared to ₹7,448 crore from ₹5,610 crore a year ago. During the quarter under review, Swiggy food delivery hit a 15-quarter high with gross order value growth of 22.6 per cent Y-o-Y, the highest since demand normalised in the post-Covid period.

Urban Company's loss widens to ₹161 crore

Urban Company reported a consolidated net loss of ₹161 crore for the March quarter, widening sharply from ₹2.8 crore a year earlier.

The company's losses widened sharply even as revenue from operations rose 43 per cent year-on-year to ₹426 crore in Q4FY26 from ₹298 crore a year earlier. The company's net loss also increased sequentially from ₹21 crore in Q3FY26, while revenue rose 11 per cent quarter-on-quarter from ₹383 crore in the October-December period.

Urban Company's net transacting value rose 42 per cent year-on-year to ₹1,148 crore in Q4 FY26, the company's highest quarterly level in nearly four years.

BS REPORTER

War impact: Domestic sales of construction equipment fall 6.7%

DEEPAK PATEL
 New Delhi, 8 May

Domestic sales of construction equipment in India declined 6.7 per cent year-on-year (Y-o-Y) to 113,229 units in 2025-26 (FY26). According to the Indian Construction Equipment Manufacturers Association (ICEMA), this was due to slower execution of infrastructure projects, higher equipment prices after transition to stricter emission

norms, financing pressures and rising commodity costs amid the West Asia conflict.

Exports, on the other hand, increased by 31.5 per cent Y-o-Y to 17,394 units, primarily because India moved to new emissions standards for construction equipment that aligned domestic products with developed markets. It opened export opportunities in Europe and other regions, ICEMA stated. ICEMA executives cautioned

that the ongoing conflict in West Asia and disruption around the Strait of Hormuz could create short-term challenges for the industry. This is because of higher crude-linked input costs, such as diesel and bitumen, which are critical for road construction. "Short-term, there will be some challenges, particularly exports to countries such as the UAE," said Deepak Shetty, president, ICEMA, during a press conference in New Delhi.